



Ref : CIL/STEX 47/Q3FY20
Date : February 12, 2020

To

The Secretary,
BSE Limited
Corporate Relation Dept,
P.J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai-400 001

The Secretary,
National Stock Exchange of India Limited
Plot No.C/1, G Block,
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai-400 051

Scrip Code /Scrip Id: 540710/CAPACITE

Scrip Symbol: CAPACITE

Dear Sir/ Madam,

Subject: Intimation of Newspaper Publication of Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of extracts of the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019, considered and adopted by the Board of Directors of the Company during their meeting held on February 10, 2020 and published in following newspapers on February 12, 2020:

1. The Financial Express (National Daily English Newspaper)
2. Tarun Bharat (Marathi Edition Mumbai- Newspaper in Regional Language)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED


Monica Tanwar
Compliance Officer




FUND-RAISING PLANS FPOs out of favour as companies opt for other modes

URVASHI VALECHA
Mumbai, February 11

FOLLOWING PUBLIC offerings (FPOs), a capital markets fund raising method, seems to have fallen out of favour as listed companies are increasingly opting for qualified institutional placement (QIPs) and other modes to raise funds, given the easier procedural requirements. Both QIPs and FPOs are fund raising methods where a listed company can tap new investors.

In 2019, listed companies raised ₹35,238.14 crore through QIPs, as opposed to no funds raised through FPOs. Between 2016 and 2019, funds raised via QIPs stood at ₹1.17 lakh crore as opposed to nil raised using FPOs. The last FPO happened way back in 2014, according to data from Prime Database.

Till the early 2000s, FPOs remained a common method for raising money. The trend changed post the introduction of QIPs in 2006. There have been 12 FPOs since 2010 and a majority of them belong to PSEs. The last known FPO to hit the capital market was conducted by Engineer's India (EIL), a public sector enterprise (PSE), with an issue size of ₹497.32 crore. Tata Steel was



the last private company to have gone for an FPO in 2011 with an issue size of ₹3,477 crore. Recently, IIT, a PSE, had announced an FPO to raise ₹1,600 crore which was later withdrawn in February citing 'prevailing market conditions.' The issue had been extended twice but it remained under-subscribed.

UR Bhat, director at Dalton Capital Advisors (India), said FPOs require a lot of effort to access retail investors, which means high costs of distribution and conducting multiple roadshows at several locations.

With an FPO, the company can include a broader spectrum of investors comprising retail, high net-worth individuals and institutional investors. In a QIP, only institutional investors can take part. Anay Khare, managing director-corporate finance-investment banking, Axis Cap-

ital said a price element is a significant factor for a company that decides to go for an FPO.

"The period from filing the offer document with registrar of companies (RoC) and till offer closure is the period of price risk in an FPO. If the price in the secondary market becomes cheaper than the FPO price, then there will be no takers for the offer. On the other hand, in a QIP which is a private placement, the company does not require RoC filing or book-building and thus has a low price risk," Khare explained.

According to Sebi ICDR regulations, for a QIP that is valued at ₹250 crore, a minimum of two institutional buyers are required. Additionally, with shorter timelines involved and no review by Sebi or registrar of companies, QIPs are more efficient for companies to raise money.

Sensex snaps 2-day slide

PRESS TRUST OF INDIA
Mumbai, February 11


MARKETS SNAPPED THEIR two-session slide to close with smart gains on Tuesday, mirroring optimism in the global markets as investors wagered on limited economic impact of the coronavirus outbreak.

Led by gains in index heavyweights RIL, IICI Bank and HDFC, the 30-share BSE Sensex settled 236.52 points, or 0.58%, higher at 41,216.14.

Similarly, the broader NSE Nifty rose 76.40 points, or 0.64%, to 12,107.90.

NTPC, Maruti Suzuki, SBI, PowerGrid, Bajaj Auto, UltraTech Cement and Axis Bank rose up to 2.95%.

On the other hand, Bharti Airtel, Mahindra and Mahindra, Nestle India, TCS and Sun Pharma shed up to 0.75%.



Global markets rose as China re-opened for business after a forced extension to the Lunar New Year holiday because of the coronavirus outbreak, which has killed over 1,000 people and disrupted major global supply chains.

Bourses in Shanghai, Hong Kong and Seoul settled with significant gains.

Promoters' pledged holding falls to 2.28% in Oct-Dec quarter

FE BUREAU
Mumbai, February 11

SHARES PLEDGED BY promoter groups declined in the December quarter to 2.28% from 2.52% in the September quarter. This comes after the pledged holding increased in the September quarter. Outstanding promoters' shares were valued at ₹1.65 lakh crore towards the December end quarter, said Kotak Institutional Equities in a report.

The report mentions that 108 promoters had pledged all or part of their holdings. It is noteworthy that the proportion of promoter holdings has declined since 2017 where it stood as high as 3.07% in quarter-ended December. Similarly, it was at 2.98% in the quarter-ended December in 2018. The



Securities and Exchange Board of India (Sebi) had revised disclosure norms in 2017 for pledged shares where listed companies had to include all direct and indirect pledges of promoters versus only the direct pledges earlier.

In Q3 FY20, there were few cases where promoters pared loan obligations by selling their stakes or through other means. In some cases, creditors invoked the pledge on shares, the report said. Companies such as Gayatri Projects, Future Lifestyle, Dish TV India and Future Consumer have promoters who have pledged more than 90% of their holdings. However, there have been fresh instances of promoters pledging their shares in the subsequent quarter.

Some companies increased the promoters pledging and the maximum increase of promoter pledging of shares belonged to Wockhardt, Future Consumer, Crompton Greaves Consumer, Dhanuka Agritech and Spicejet. As investors worked to hedge their risks, the stock of Future Consumer plunged 16.4% while Spicejet and Wockhardt stock plummeted 9.98% and 8.8% respectively. The stock of Crompton Greaves Consumer saw a 4.06% correction.

J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED

CIN : L74210MH1999PLC122886

Reg. Office: 16-A, Andheri Industrial Estate, Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400 053
Tel: 022-67743555 Fax: 022-26730814 Email: info@jkumar.com Website: www.jkumar.com

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019

(₹ In Lakhs) (Except per share data)

Particulars	Quarter Ended			Nine Months Ended			Year Ended
	31-12-2019 Unaudited	30-09-2019 Unaudited	31-12-2018 Unaudited	31-12-2019 Unaudited	31-12-2018 Unaudited	31-03-2019 Audited	
Total income from operations	79,303.28	63,198.19	68,599.66	2,09,275.58	1,81,910.05	2,78,709.09	
Other Income	888.17	578.16	304.93	2,025.73	1,849.64	2,811.91	
Total Income	80,191.43	63,776.34	68,904.60	2,11,301.31	1,83,759.69	2,81,521.01	
Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	7,396.31	5,711.99	6,733.23	19,295.37	18,079.41	26,829.40	
Net Profit / (Loss) for the period (After Exceptional and/or Extraordinary Items)	5,569.54	5,590.16	4,417.37	15,251.86	11,975.09	17,706.71	
Total Comprehensive Income for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)	5,567.20	5,587.82	4,448.59	15,244.84	12,068.73	17,697.26	
Equity Share Capital	3,783.28	3,783.28	3,783.28	3,783.28	3,783.28	3,783.28	
Other Equity (Including Revaluation Reserve)	-	-	-	-	-	1,62,966.67	
Earnings Per Share (of Rs. 5/- each per share)							
Basic :	7.36	7.39	5.84	20.16	15.83	23.40	
Diluted :	7.36	7.39	5.84	20.16	15.83	23.40	

Notes:

- These results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 11, 2020 in terms of regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The statutory auditors of the company have carried out a Limited Review of the result for the quarter and nine months ended 31st December 2019.
- The above is an extract of the detailed format of the Quarterly and Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the company's website www.jkumar.com.
- These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
- Effective from April 1, 2019, the company has adopted Ind AS 116 - Leases using the retrospective approach. The adoption of the standard did not have any material impact on these financial results.
- The "Management Approach" as defined in "Ind AS 108 - Operating Segments", requires disclosure of segment wise information based on the manner in which the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the performance and allocates resources in cases where a reporting entity operated in more than one business segment. Since the company is primarily engaged only in the business of "Construction and Engineering Activities" which the management and CODM recognise as the sole business segment, hence there are no other reportable segments.
- On September 20, 2019, vide Taxation Laws (Amendment) Ordinance 2019, the Government of India had inserted Section 115BAA in the Income Tax Act, 1961 which provided domestic companies a non-reversible option to pay corporate tax at reduced rate of 22% effective April 1, 2019 subject to certain conditions. The company has elected to exercise the option and the full impact of this change is recognised in the unaudited financial results relating to the quarter and nine months ended December 31, 2019. Provision for income tax for the nine months ended December 31, 2019 and re-measurement of deferred tax liabilities has accordingly been done considering the reduced rate prescribed in the said section.
- The figures for the previous period have been regrouped and / or rearranged wherever considered necessary.

By Order of the Board
For J. Kumar Infra Projects Limited

Jagdishkumar M. Gupta
Executive Chairman
DIN : 01112887

Date : February 11, 2020
Place : Mumbai

BLUE HORIZON INVESTMENTS LIMITED

CORPORATE IDENTITY NO. L99999MH1974PLC127031
Regd. Office : Ballarpur Paper Mills, P.O. Ballarpur - 442901, Dist. Chandrapur, Maharashtra

STATEMENT OF UNAUDITED / AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2019

Rs. In Lakhs

Sl. No.	Particulars	Quarter ended 31.12.2019 (Unaudited)	Year to date 31.12.2019 (Unaudited)	Quarter ended 31.12.2018 (Unaudited)
Part -1				
1	Total Income from Operations	1.95	5.77	2.75
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(1.09)	(3.25)	(1.36)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(1.09)	(3.25)	(1.36)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(1.09)	(3.25)	(1.36)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1.09)	(3.25)	(1.36)
6	Equity Share Capital	5.01	5.01	5.01
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	-	-	308.91
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:	(2.17)	(6.50)	(2.71)
	1. Diluted:	(2.17)	(6.50)	(2.71)

Exceptions and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.

Notes:

- The above Financial Results for the quarter ended Dec 31, 2019 have been prepared as per Ind AS rules and reviewed and recommended by the Audit committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on Feb 11, 2020 and the Statutory Auditors of the Company have provided limited Review Report for the detailed unaudited Financial Results.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the stock Exchange(s) and the listed entity. (www.bhil.co.in).

Place : Gurugram
Dated : 11.02.2020

For Blue Horizon Investments Ltd.
Sd/-
CFO
Director

CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED

CIN: L45400MH2012PLC234318
Regd Office: 605-607, Shrikant Chambers, Phase-I, 6th Floor, Adjacent to R. K. Studios, Sion-Trombay Road, Mumbai- 400 071
Tel: +91 (22) 7173 3717; Fax: +91 7173 3733; Email: compliance@capacite.in; Website: www.capacite.in

Total Income (in ₹)	EBITDA (in ₹)	EBITDA Margins	PAT (in ₹)
1,241 Crores ↑ 6.2% YoY	229 Crores ↑ 6.2% YoY	18.4% ↑ 210 Bps	87 Crores ↑ 25.0% YoY
Cash PAT (in ₹)	Order Book (in ₹)	Order Inflow (in ₹)	
163 Crores ↑ 16.6% YoY	~10,820 Crores (Private + Public) Ex. MHADA	~5,244 Crores	

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2019

(In ₹ lakhs except as stated)

Sl. No.	Particulars	(In ₹ lakhs except as stated)					
		Standalone			Consolidated		
		Quarter ended December 31, 2019 Unaudited	Quarter ended December 31, 2018 Unaudited	Nine months ended December 31, 2019 Unaudited	Quarter ended December 31, 2019 Unaudited	Quarter ended December 31, 2018 Unaudited	Nine months ended December 31, 2019 Unaudited
1	Revenue from Operations	40,494.71	44,938.42	1,22,149.63	40,494.72	45,239.59	1,22,174.39
2	Profit Before Tax	3,114.91	3,938.95	9,869.08	3,105.64	3,939.02	9,860.07
3	Net Profit for the period	2,348.22	2,389.60	8,708.43	2,338.95	2,389.67	8,699.42
4	Total comprehensive income for the period	2,403.68	2,391.42	8,771.56	2,394.41	2,391.49	8,762.55
5	Paid up Equity Share capital (Face value ₹10 each)	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15
6	Basic & Diluted Earnings per share (Face Value of ₹10 each)	3.46	3.52	12.83	3.45	3.52	12.81

Notes:

- The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved, taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 10, 2020.
- The above is an extract of the detailed format of unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019 along with limited Review Report of the Statutory Auditor are available on the websites of the Company at www.capacite.in and websites of the Stock Exchanges at BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For and on behalf of the Board of Directors of CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED
Sd/-
Rahul R. Katyal
Managing Director
DIN: 00253046

Date: February 10, 2020
Place: Mumbai

BSE Limited

CIN L67120MH2005PLC155188
(Formerly known as Bombay Stock Exchange Limited)
Registered office: Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai 400001

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019

₹ in Lakhs

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended December 31, 2019 Unaudited	Nine months ended December 31, 2019 Unaudited	Quarter ended December 31, 2018 Unaudited	Quarter ended December 31, 2019 Unaudited	Nine months ended December 31, 2019 Unaudited	Quarter ended December 31, 2018 Unaudited
		Continuing Operation					
1	Total Income	12,494	41,162	15,627	14,866	47,421	17,711
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	851	8,316	5,320	864	7,714	4,494
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	10,009	17,474	5,320	4,640	12,922	5,192
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items and share of net profits of investments accounted for using equity method)	9,850	17,208	5,236	4,493	12,252	5,007
Discontinued Operation							
5	Profit from discontinued operation	-	-	-	-	-	-
6	Net Profit from total operation for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,850	17,208	5,236	4,493	12,252	5,007
	(a) Attributable to the shareholders of the Company	9,850	17,208	5,236	4,557	12,358	5,007
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	-	(64)	(106)	-
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,821	17,160	5,152	4,652	12,649	4,418
	(a) Attributable to the shareholders of the Company	9,821	17,160	5,152	4,652	12,649	4,418
	(b) Attributable to the non controlling interest	-	-	-	(54)	(78)	-
8	Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	900	900	1,036	900	900	1,036
9	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 2/- each) (not annualized) (in ₹)						
	Continuing Operations						
	- Basic :	1.51	16.04	9.96	2.81	18.03	9.52
	- Diluted :	1.51	16.04	9.96	2.81	18.03	9.52
	(b) After Exceptional Items						
	- Basic :	21.50	34.29	9.96	9.81	24.41	9.52
	- Diluted :	21.50	34.29	9.96	9.81	24.41	9.52
	Total Operations						
	(c) After Exceptional Items						
	- Basic :	21.50	34.29	9.96	9.81	24.41	9.52
	- Diluted :	21.50	34.29	9.96	9.81	24.41	9.52

Notes:

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended on December 31, 2019. The full format of financial results for the quarter and nine months ended on December 31, 2019 are available on the Company's website at www.bseindia.com and at the website www.nseindia.com of National Stock Exchange of India Limited.

For and on behalf of Board of Directors of BSE LIMITED
Sd/-
Ashishkumar Chauhan
Managing Director & CEO

Place : Mumbai
Date : February 11, 2020

